SHERATON PROPERTIES & FINANCE LIMITED

Regd. Off.: 301 & 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai - 400 058. Phone: (91-22) 2621 6060/61/62/63/64 | E-mail Id: sheratonproperties@gmail.com Website: www.sheratonproperties.in | CIN: L45202MH1985PLC036920

May 22, 2024

To, **BSE** Limited Corporate Relationship Department, 2nd Floor, New Trading Ring, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 512367

Sub.: Newspaper publication of Audited Financial Results

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024, published in following newspapers:

- 1. The Free Press Journal on May 22, 2024;
- 2. Navshakti on May 22, 2024.

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

Yours faithfully, For Sheraton Properties & Finance Limited

Digitally signed by MEENAKSH MEENAKSHI BHANSALLA COLLAR OF THE STATE O I BHANSALI Date: 2024.05.22 14:35:27 +05'30'

Meenakshi J. Bhansali **Director**

(DIN: 06936671)

फोन: (९१ँ-२२) २६७३ १७७९ **॰ फॅक्स**रें (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेल: <u>sheratonproperties@gmail.com</u> ● वेबसाईट: <u>www.sheratonproperties.ir</u>

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिकसाठी स्वतंत्र लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(₹ लाखात) (प्रति शेअर प्राप्ती सोडून											
217		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वार्षिक	संपलेली वार्षिक						
अनु.	तपशिल	38-03-5058	38-03-2023	38-03-5058	38-03-2023						
क्र.		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित						
٤.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	२७५.९६	१.९५	२५१३.८३	३५६.९२						
٦.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,										
	असाधारण बाबींपुर्वी)	२७३.००	(१.७१)	२४९६.७२	३३९.७७						
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,										
	असाधारण बाबींनंतर)	२७३.००	(१.७१)	२४९६.७२	३३९.७७						
٧.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर,										
	(असाधारण बाबींनंतर)	२०४.३६	(१.२९)	१८६८.५०	२५४.२६						
ч.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा										
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१,८९९.३७)	(१,०६७.७५)	६,२८०.१०	(३,१५६.८५)						
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	१२०.००	१२०.००	१२०.००	१२०.००						
७.	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव										
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	१८,४१९.०२	१२,१३८.९२						
۷.	प्रति भाग मिळकत् (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक)										
	मुलभूत आणि सौम्यिकृत	१७.०३	(०.११)	१५५.७१	२१.१९						

संपलेल्या तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (<u>www.sheratonproperties.in</u>)वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहेत.

. हिशेब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक २१ मे २०२४ रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धीरणे यानुसार बनवले आहे.

शेरेटन प्रॉपर्टीज अँड फायनान्स लिमिटेड करित आदित्य संतोष शीवात्सव

ठिकाण : मुंबई दिनांक : २१ मे, २<u>०२४</u> (डीआयएन: ०७२५०८६५)

दिनाकीत 22 मे 2024

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०३ नोंदणीकृत कार्यालयः ३०१ आणि ३०२, ३रा मजला, पेनिन्सुला हाईटस्, सी.डी. बर्फीवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८. फोन: (९१-२२) २६७३ १७७९ **॰** फॅक्स: (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेल: <u>speedagecommercial@gmail.com</u> ● वेबसाईट: <u>www.speedagecommercials.in</u>

३१ मार्च,	२०२४ रोज	जी संपले	ोल्या तिम	गही	आणि	वार्षिक	साठी	स्वतंत्र	लेख	ापरीर्ा	क्षेत	वित्ती [,]	य नि	ाष्का	र्वांचे	विव	रण	
												_			_	_	_	$\overline{}$

				(₹ लाखात) (प्रति	शेअर प्राप्ती सोडून)
2		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वार्षिक	संपलेली वार्षिक
अनु.	तपशिल	38-03-2023	38-03-2022	38-03-2023	38-03-2022
क्र.	• •	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	१९१.६०	३.११	१,७७५.६०	२५८.९२
٦.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,				
	असाधारण बाबींपुर्वी)	१८८.२६	(०.२२)	१,७५९.६५	२४३.१०
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व,				
	असाधारण बाबींनंतर)	१८८.२६	(०.२२)	१,७५९.६५	२४३.१०
٧.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर,				
	(असाधारण बाबींनंतर)	१४१.२०	(०.१८)	१,३१६.३३	१८१.८८
٩.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा				
	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१,३४९.७६)	(७७१.२३)	४,५३०.३८	(२,२५४.१६)
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	९८.००	९८.००	९८.००	९८.००
७.	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव				
	(मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	१३,१७०.०६	८,६३९.६८
۷.	प्रति भाग मिळकत (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक)				
	मुलभूत आणि सौम्यिकृत	१४.४१	(०.०२)	१३४.३२	१८.५९
टिपा	:				

. वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सवेंजमध्ये साद करण्यात आलेल्या ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३२ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (<u>www.speedagecommercials.in</u>)वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहेत

. हिरोब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक २१ मे २०२४ रोजी आयोजित केलेल्या समेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या समेत त्यांना मान्यता देण्यात आली. हे विवरण कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम् १३३ नुसार विनिर्देष्ट केलेल्या कंपनीज (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशांगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धौरणे यानसार बनवले आहे.

स्पिडएज कमर्शिअल्स लिमिटेड करित आदित्य संतोष शीवात्स

ठिकाण : मुंबई दिनांक : २१ मे, २०२४

बेन्टले कमशिअल एंटरप्राईजेस लिमिटेड सीआयएन: एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५३९६

नोंदणीकृत कार्यालय: ३०१ आणि ३०२, ३रा मजला, पेनिन्सुला हाईटस्, सी.डी. बर्फीवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०००५८. फोनः (९१-२२) २६७३ १७७९ ● फॅक्सः (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेलः <u>bentleycommercial@gmail.com</u> ● वेबसाईटः <u>www.bentleycomme</u>

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिकसाठी स्वतंत्र लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (₹ लाखात) (प्रति शेअर प्राप्ती सोडन)

277		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली वार्षिक	संपलेली वार्षिक
अनु.	तपशिल	38-03-2028	38-03-2023	38-03-5058	38-03-2023
क्र.		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٧.	कार्यचलनातून एकुण उत्पन्न (निव्वळ)	२०२.६९	१.७९	१,८७४.१७	२७१.५५
٦.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, असाधारण बार्बोपुर्वी)	१९९.३१	(१.७७)	१,८५७.४१	२५४.९१
₹.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, असाधारण बार्बीनंतर)	१९९.३१	(१.७७)	१,८५७.४१	२५४.९१
٧.	कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर, (असाधारण बाबींनंतर)	१४८.४५	(१.३३)	१,३८९.३२	१९०.७४
ч.	कालावधीकरीता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१,४४६.२२)	(८२१.८०)	૪,७५३.४५	(२,४०४.४८)
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य ₹१०/- प्रत्येकी)	९९.६०	९९.६०	९९.६०	९९.६०
७.	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे)	-	-	१३,८५७.५७	९,१०४.१२
۷.	प्रति भाग मिळकत् (प्रत्येकी ₹१०/-) (अवार्षिक) मुलभूत आणि सौम्यिकृत	१४.९०	(0.83)	१३९.४९	१९.१५
टिपा					

१. वरिल माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेट्स्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या ३१ मार्च २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीच्या वेबसाईट (<u>www.bentleycommercialent.in</u>)वर आणि जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com</u>) वर उपलब्ध आहेत.

. हिशेब तपासनीसांच्या समितीने वरील निष्कर्षांचे परिक्षण, त्याच्या दिनांक २१ में २०२४ रोजी आयोजित केलेल्या सभेत केले व त्याच तारखेस आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळच्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आली . हे विवरण कंपनी अधिनयम, २०१३ च्या कलम १३३ नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कंपनीज् (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुशंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढया प्रमाणात अन्य मान्यता प्राप्त लेखा पद्धती आणि धीरणे यानुसार बनवले आहे.

बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेड करित

दिनांक : २१ मे, २०२४

Place: Mumbai

Date: May 21, 2024

सहा/-आदित्य संतोष शीवात्सव (डीआयएन: ०७२५०८६५)

V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

Registered Office: Cama Building 1st Floor, 24/26, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 CIN: L74120MH1985PLC037218

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MARCH 2024

		Quarter ended 31st March 2024	Quarter ended 31st Dec 2023	Quarter ended 31st March 2023	Year ended 31st March 2024	Year ended 31st March 2023
		Audited	Reviewed	Audited	Audited	Audited
1	Revenue from operations	103.50	77.48	55.68	311.97	248.53
2	Other Income (net)	4.40	5.22	4.51	18.16	28.39
3	Total Income (1+2)	107.90	82.70	60.19	330.13	276.92
4	Expenses					
	a. Employee benefit expenses	13.83	14.26	13.00	47.19	46.18
	b. Finance costs	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	c. Depreciation and amortization expenses	0.03	0.03	0.34	0.13	0.82
	d. Other expenses	67.82	57.67	36.93	220.88	185.51
	Total Expenses	81.68	71.96	50.27	268.20	232.51
5	Profit before tax (3-4)	26.22	6.49	9.92	61.93	44.41
6	Tax Expense		10.74			
	a. Current Tax	7.55	2.71	0.60	16.50	9.30
	b. Deferred Tax	(0.57)	0.01	2.32	(0.57)	2.32
	c. Prior Period Tax	0.00	(0.72)	0.65	(0.72)	1.82
	Total tax expense	6.98	1.99	3.57	15.21	13.44
7	Net profit for the period (5-6)	19.24	8.75	6.35	46.72	30.97
8	Other Comprehensive Income/ (Loss)					
	a. Items not to be reclassified to profit or loss in subsequent periods, net of tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	b. Other comprehensive Income/ (Loss) for the period net of tax	0.00	0.00	0.00	0.00	0.00
9	Total Comprehensive Income for the period (7+8) (comprising profit/ (loss) and other comprehensive income	19.24	8.75	6.35	46.72	30.97
10	Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 each)	453.81	453.81	453.81	453.81	453.81
	Other Equity				694.99	648.27
11	Earning per share (of Rs. 10 each) (not annualized)					
	Basic (In. Rs.)	0.42	0.19	0.13	1.03	0.68
	Diluted (in Rs.)	0.42	0.19	0.13	1.03	0.68

1) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and www.vbdesai.cor

For V.B. DESAI FINANCIAL SERVICES LIMITED

Pradip R Shroff Managing Director जाहीर सूचना

याद्वारे **सूचित** करण्यात येत आहे की आम्ही आमच्या अशीलाच्या सूचनेनुसार श्री. **केकू मिन् मिस्त्री**, राहणार 178, मोन्टीबेलो ड्राइव्ह, मुर्सेव्हिले, नॉर्थ करोलिना, यूएसए-28117 (**'मालक'** याच्या खाली नमूद केलेल्या परिशिष्टामध्ये जास्त सविस्तर वर्णन केलेल्या (यापढे असा उल्लेख असणाऱ्या) मालमत्तेच्या सदर्भात मालकी हक्क याचा शोध घेत आहोत. मालकानी आमच्या अशीलास असे कळविले आहे की सदर मालमत्तेच्या संदर्भातील मालकी हक्काच्या मूळ दस्तऐवजापैकी एक असणारे सुरेश बी. कालरा, वर्सोवा बीच को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लेमिटेड याचे मुख्य प्रवर्तक हा एक पक्ष आणि हसमुख डी. शेठ व मीना एच. शेठ असा दुसर ाराना अप अप अवस्थित है। रेज प्या जाने हरायुक्त है। स्वर्ण व नाम प्रव. से जाता प्रव. से जाता प्रव. से जाता प्रव पक्ष यांच्या दरम्यान करण्यात आलेले मूळ ॲग्निमेन्ट (क्ररारपत्र) दिनांकित 14 जून 1980 रोजी है हरविलेले आणि/किंवा गृहाळ झालेले आहे आणि मालकाने सदर मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारे कोणताही व्यवहार केलेला नाही.

सदर मालमत्ता (किंवा तिचा कोणताही हिस्सा) वर वाटप, विक्री, हस्तांतरण, बेचनपत्र, गहाणवट कब्जा, बक्षिसी, विश्वस्त हक्क, वारसा हक्क, ताबा, भाडेकरार, उप-भाडेकरार, ताब्यात ठेवण्याच कायदेशीर हक्क, परवाना, भाडेकरार, देखभाल वहिवाट, अदलाबदल, अथवा अन्य कोणत्यार्ह प्रकारे कोणत्याही प्रकारचा दावा असणाऱ्या सर्व व्यक्तींनी पष्टीकारक दस्तऐवजाच्या प्रतींसह ही बाब लेखी स्वरूपात खाली सही करणाऱ्यांकडे त्यांच्या 401 व 402, 4था मजला, मखिजा चेंबर्स 196, टर्नर रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-400 050 येथील कार्यालयात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 14 (चौंदा) दिवसाच्या आत कळविली पाहिजे, अन्यथा अशा प्रकारचे दावे, अथवा हरकती, जर काही असल्याच तर, त्या माफ करण्यात आणि/किंवा सोडून देण्यात आल्या आहेत असे समजण्यात येईल.

मालमत्तेचे परिशिष्ट

गाव वर्सोवा, येथील ऑफ जय प्रकाश रोड, वर्सोवा, मुंबई-400061 येथील सीटीएस क्र. 1076 असणाऱ्या जागेवर उभ्या असलेल्या **'सी पर्ल'** नावाच्या इमारतीच्या कंपाउंडमधील एका कार पार्किंगच्या जागेसह इमारतीच्या 5व्या मजल्यावरील 1030 चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्रफळ मापनाचा **फ्लॅट नं. 52/A** असलेली निवासी जागा, वर्सोवा बीच को–ऑपरेटिव्ह हाऊरिंग सोसायटी लिमिटेड यांनी दिलेल्या (डुप्लिकेट) शेअर सर्टिफिकेट नं 10 दिनांकीत 25 आक्टोबर 1981 मध्ये समाविष्ट असलेले डिस्टिंगटिव्ह क्र. 46 ते 50 (दोन्ही समाविष्ट) असणारे दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. 50/- चे 5 (पाच) पूर्ण भरणा झालेल्या शेअर्स.

> प्रधान ॲण्ड राव ॲडव्हॉकेटस ॲण्ड सॉलिसिटर्स करिता अलोक व्ही. राव, भागीदार

सूचना जनतेला याद्वारे देण्यात येते की, श्री. सुभाष फुलचंद ठाकूर फ्लॅट क्र. २४, ६ वा मजला, बिल्डिंग क्र. १३ नवजीवन को-ऑप. हाऊ. सोसायटी लि., डॉ. डी. बी. मार्ग, मुंबई, - ४००००८**, मोजमापित ७५१ चौ.फू** (कार्पेट एरिया), सी. एस्. क्र. २५५, ताडदेव विभाग या मिळकतीचे (सदर फ्लॅट) आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ११९ . अंतर्गत क्र. ५१२१ ते ५१२५ शेअर्सचे (सदर शेअर्स) एकमेव मालक आहेत.

थ्री. फुलचंद रतनचंद ठाकूर यांनी ०६-०९-१९६९ दिनांकित कराराद्वारे सदर फ्लॅट खरेदी केला होता. श्री. फुल रतनचंद ठाकर यांचे २२-०४-१९७९ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीम. रुमालीदेवी पी ठाकूर आणि त्यांचे चार पुत्र म्हणजेच (ए) ओमप्रकाश पी. ठाकूर, (बी) सुभाष पी. ठाकूर (सी) राजेश पी. ठाकूर आणि (डी) नीलेश पी. ठाकूर आणि आठ कन्या (डी) रामरती के. पाल सिंग (इ) श्रीम. केशवत व्ही. सिंग (एफ्) श्रीम. माय ए. सिंग (जी) श्रीम. ओमवती एच्. तरकार (एच्) श्रीम. विमला एम्. मुकाटी (आय) श्रीम. सरोज पी. सिंग (जे)

श्रीम, सविता पी. पटेल (के) श्रीम, अनिता ए, सिंग हे त्यांचे एकमेव हयात कायदेशीर वारस झाले. त्यानंतर कायदेशीर वारस श्रीम, रूमालीदेवी पी. ठाकूर यांनी सादर केलेला ३–१०–१९८७ दिनांकित सदर पलॅट आणि सदर शेअर्सच्या हस्तांतरणाचा अर्ज आणि २४–९–१९८७ दिनांकित नोटरी केलेले घोषणापत्र नि क्षतीपूर्ती बाँण्ड यानुसार सोसायटीने त्यांच्या नोंदीत २५-१२-१९८७ दिनांकित पुष्टांकनाद्वारे सदर फ्लॅट आणि शेअर्स श्रीम. रुमालीदेवं पी. ठाकूर यांच्या एकमेव नावावर केले

त्यानंतर श्रीम. रुमालीदेवी पी. ठाकूर यांनी त्यांच्या जीवनकाळात निष्पादित केलेल्या २४-१०-१९९४ दिनांकिल तिच्या इच्छापत्रानुसार तिने सदर फ्लॅट (ए) सुभाष पी. ठाकूर (बी) राजेश पी. ठाकूर आणि (सी) नीलेश पी. ठाकूर यांना दिला आणि १२-२-१९९५ रोजी श्रीम. रुमालीदेवी पी. ठाकूर यांचे मुंबईत निधन झाले. तेव्हा, (ए) सुभाष पी ठाकूर (बी) राजेश पी. ठाकूर आणि (सी) नीलेश पी. ठाकूर यांनी त्यांच्या आईच्या इच्छापत्रानुसार त्यांचे ज्येष्ठ बंध श्री. ओमप्रकाश ठाकूर आणि त्यांच्या सर्व आठ बहिणी यांचा सदर फ्लॅट आणि सदर शेअर्सच्या हस्तांतरणासाठी नवजीवन को-ऑप. हाऊ. सोसायटीला अर्ज केला आणि सदर फ्लॅटचे हस्तांतरण करण्यासाठी ११–१०–१९९९ दिनांकित नोटरी केलेल्या घोषणापत्राद्वारे एनओसी आणि २-२-२००१ दिनांकित क्षतीपतीं बॉण्ड. ८-१०-२०० दिनांकित क्षतीपूर्ती बॉण्ड आणि २९-१-२००१ दिनांकित घोषणापत्र सादर केले आणि सोसायटीने त्यांच्या नोंदीत १०-९-२००१ दिनांकित पुष्टांकनाद्वारे सदर फ्लॅट आणि शेअर्स (ए) सुभाष पी. ठाकूर (बी) राजेश पी. ठाकूर आणि (सी) नीलेश पी. ठाकूर यांच्या यांच्या संयुक्त नावे हस्तांतरित केले.

यानंतर १४-५-२००७ दिनांकित नोंदणी क्र. बीबीई२-४२९० धारक ३१-१२-२००६ दिनांकित नोंदणीकृ हक्कसोड विलेखाद्वारे, (ए) राजेश पी. ठाकूर (बी) नीलेश पी. ठाकूर यांनी सदर फ्लॅट आणि शेअर्स संदर्भातील त्यांचे सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध सुभाष पी. ठाकूर यांच्या एकमेव नावावर सोडून दिले आणि सोसायटीने त्यांच्य नोंदीत सदर फ्लॅट २३-९-२००७ दिनांकित पृष्टांकनाद्वारे हस्तांतरित केला आणि तेव्हापासून सुभाष पी. ठाकुर एकमेव मालक आहेत आणि कोणाच्याही कोणत्याही तंटा-आक्षेपाशिवाय सदर फ्लॅट आणि सदर शेअर्स संदर्भात सव हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध यांचे धारक आहेत.

आता सुभाष पी. ठाकूर हे सदर फ्लॅट आणि शेअर्समधील त्यांचे सर्व हक्क आणि हितसंबंध खरेदीदारांना मान्य अटी आणि शर्ती, सर्व भार, कोणत्याही स्वरुपाचा दावा, मागणी, भार आणि उत्तरदायीत्व पासून मुक्त विक्री, हस्तांतरण आणि ताबा देण्यास स्वेच्छेने इच्छुक आहेत.

कोणतीही आणि सर्व व्यक्ती किंवा पक्षकार, कोणतीही बँक आणि/किंवा वित्तीय संस्था / कायदेशीर वारस बंधू , बहिणी समाविष्टित, ज्यांचा सदर फ्लॅट क्र. १३/२४, नवजीवन सीएचएस लि., मुंबई - ४००००८ आणि पा शेअर्समध्ये किंवा सदर फ्लॅट किंवा तेथील कोणताही भाग यावर विक्री. अदलाबदल, हस्तांतर, विश्वस्त, भाडेपडा गोटभाडेपट्टा, अभिहस्तांकन, कर्ज, धारणाधिकार, भेट, वचन, सुविधाधिकार, ताबा, लिव ॲण्ड लायन्सस कुळबहिवार, गृहितक, गहाण, वारसा, मृत्यूपत्रित दान, उत्तराधिकार, निर्वाह, विश्वस्त, भाडेकरू, पोटभाडेकरू, ताबा, कौटुंबिक व्यवस्था/विभागणी, न्यायालय आदेश /निर्देश/निकाल, कंत्राट/विक्री करार, विक्री विलेख, एमओयु, भागीदारी आणि मुद्रांक शुल्क याद्वारे किंवा अन्य काही कशाहीच्या मार्गे कोणत्याही प्रकारे कोणताही हव दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी निम्नस्वाक्षरीकार **व्ही. एन. गोलवाला ॲण्ड कं..** वकील यांच्याकडे य सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून **१४ दिवसां**च्या आत हक्क, दावे आणि मागणी काही असल्यास पुष्ठचर्थ दस्तावेजी राज्यांसह लेखी त्यांचे दावा सादर करणे आवश्यक आहे, कसूर केल्यास सदर फ्लॅट आणि पांच शेअर्स यावः होणत्याही व्यक्ती आणि पक्षकार यांचे कोणत्याही प्रकारे असे हक्क, दावा आणि मागणी नसल्याचे मानण्यात येईल आणि सदर फ्लॅट क्र. १३/२४, नवजीवन सीएचएस लि. आणि ५ शेअर्सची विक्री आणि हस्तांतर कोणताही अस दावा आणि मागणीच्या संदर्भाशिवाय पूर्ण केले जाईल आणि त्यानंतर १४ दिवसांच्या कालावधीनंतर जर असा दाव आणि मागणी सादर केल्यास तो मागे घेतला, सोडून दिला, रद्दबातल केला, अनूचित, बेकायदेशीर, चुकीचे आणि कायमचे रद्द केलेला मानण्यात येईल.

दिनांक : २२.०५.२०२४

व्ही. एन. गोलवाला ॲण्ड कं. वकीत चेतन व्ही. गोलवाल खरेदीदाराकरिता वकीत

३/५०८, नवजीवन कमर्शियल प्रिमायसेस सोसायटी., डॉ. डी. बी. मार्ग, मुंबई-४००००८ मोबाईल : ९३२२६५४८५०, ई-मेल : cvgolwala@gmail.cor pnb

punjab national bank

सर्कल सस्त्र, ठाणे, ३रा मजला, पीएनबी प्रगती टॉवर, प्लॉट सी-९, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई - ४०० ०५१. ईमेलः cs8325@pnb.co.in

जाहीर सूचना

हेतुपुरस्सर कसूरवार

खात्याचे नाव:- मे. सोना सिंथेटिक्स थकीत रक्कम रू. ७,५१,३९,०७७/- ३०.०६.२०२१ रोजीस अधिक ०१.०७.२०२१ पासूनचे व्याज आणि इतर प्रभार वजा क्रेडिट्स काही असल्यास



श्रीम हिनेश्री शैलेश शहा भागीता मे. सोना सिंथेटिक्स, रहाणार येथे ७०१, निशिता टॉवर, बीपीएस इस्टेट देविदयाल रोड, मूलुंड पश्चिम, मुंबई ४०० ०८०



श्री. ध्रुव शैलेश शहा, भागीदार मे. सोना सिंथेटिक्स. रहाणार येथे ७०१. निशिता टॉवर. बीपीएस इस्टेट देविदयाल रोड, मुलंड पश्चिम, मुंबई ४०० ०८०

. तमाम जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की, मे. सोना सिंथेटिक्स ने बँकेकडून रू. ६,००,००,००० ही रक्कम घेतली होती. श्रीम. हितेश्री शैलेश शहा आणि श्री. श्रुव शैलेश शहा हे वरील खात्यामध्ये भागीदार/हमीदार आहेत. परतफेड करण्यास कसूर केल्याने सदर खाते ३०.०८.२०१९ रोजीस एनपीए म्हणून घोषित केले ु आहे आणि वरील नमुद भागीदारांना ०४.०३.२०२४ रोजीस बँकेद्वारे **"हेतुप्रस्सर कस्ररवार"** म्हणून घोषित केले आहे. भागीदार असल्याने श्रीम. हितेश्री शैलेश शहा आणि श्री. ध्रव शैलेश शहा यांना ३०.०६.२०२१ **रोजीप्रमाणे रू. ७,५१,३**९,०७७/- अधिक ०१.०७.२०२१

पासून व्याज आणि इतर प्रभार वजा क्रेडिट्स काही अ**सल्यास** आणि इतर खर्च/रक्कम बँकेला प्रदान करण्यासाठी दायित्व आहे, ज्या करिता बँकेने त्यांच्य विरोधात वसुली कार्यवाही सुरू केली आहे जनतेच्या हितामध्ये सदर कळविण्यात येते की, हेतुपुरस्सर कसूरवार म्हणून घोषित केल्याने श्रीम. हितेश्री शैलेश शहा आणि श्री. ध्रुव शैलेश शहा हे इतर कोणत्याही

बँक/वित्तीय संस्थेकडन वित्तीय सहाय्यासाठी हक्कदार नाहीत. दिनांक : २२.०५.२०२४

ठिकाणः मुंबई



EPIC ENERGY LIMITED

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C, Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.in, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR FORTH QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(₹ In Lakhs)

	Particulars	Quarter Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 31.03.2023
		(Audited)	(Audited)	(Audited)
(1)	Total Income from operations (net)	151.98	308.53	27.52
(2)	Net Profit (+)/Loss (-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	23.62	32.35	(33.56)
(3)	Net Profit (+)/Loss (-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.62	32.35	(33.56)
(4)	Net Profit (+)/Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	24.50	36.10	(32.54)
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	24.50	36.10	(32.54)
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)	(47.03)	(47.03)	(83.13)
(8)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			
•	(i) Basic	0.34	0.50	(0.45)
	(ii) diluted	0.34	0.50	(0.45)

Note: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Finacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format are available on the website of the Bombay Stock Exchange i.e.

for EPIC ENERGY LIMITED

Sd/-

Director

Navi Mumbai 18.05.2024

कंपनी योजना अर्ज क्र. सी.ए. (सीएए)/२५१ (एमबी) २०२३

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई येथील खंडपीठासमोर

मधील

कंपनी योजना याचिका क्र. सी.पी. (सीएए)/६६ (एमबी) २०२४

कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणांत;

आणि

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलमे २३०-२३२ सहवाचता कंपनीज (कॉम्प्रमायजेस, ॲरेंजमेंटस अँड अमालगमेशन्स) रुल्स, २०१६ अंतर्गत याचिकेच्या प्रकरणात:

टाटा स्टील लिमिटेड आणि दि इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्टस् लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणात.

टाटा स्टील लिमिटेड

(सीआयएन: एल२७१००एमएच१९०७पीएलसी०००२६०), भारतीय कंपनी अधिनियम, १८८२ च्या तरतुदीन्वये स्थापित एक कंपनी आणि कंपनी अधिनियम, २०१३

च्या अर्थाने एक पब्लिक लिमिटेड कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे -बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१.

... याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरिती कंपनी

दि इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्टस् लिमिटेड

(सीआयएन: यु२७१०६डब्ल्युबी१९३५पीएलसी००८४४७), कंपनी अधिनियम, १९१३ च्या तरतुदीन्वये स्थापित एक कंपनी आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या अर्थाने एक पब्लिक लिमिटेड कंपनी आणि तिचे नोंदणीकृत कार्यालय आहे - फ्लॅट-७डी व ई, ७ वा मजला, एव्हरेस्ट हाऊस, ४६ सी चौरींघी रोड,

कोलकाता-७०००७१

... बिगर- याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरक कंपनी

कंपनी योजना याचिकेच्या सुनावणीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, टाटा स्टील लिमिटेड (**''याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरिती कंपनी''**) आणि दि इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्टस् लिमिटेड (**''बिगर-याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरक कंपनी''**) आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजुरीसाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलमे २३० ते २३२ सहवाचता कंपनीज (कॉम्प्रमायजेस, ॲरेंजमेंटस अँड अमालगमेशन्स) रुल्स, २०१६ (''रुल्स'') अन्वये उपरोक्त कंपनी योजना याचिका (**''याचिका''**) ३० एप्रिल, २०२४ दिनांकित आदेशाद्वारे नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ-VI (**''नामदार न्यायाधिकरण''**) कड्न दाखल करून घेण्यात आली.

रुल्सच्या नियम १६ आणि नामदार न्यायाधिकरणाच्या निर्देशांच्या बाबतीत, याद्वारे सूचना देण्यात येते की, नामदार न्यायाधिकरणासमोर सदर याचिकेची सुनावणी मंगळवार, ४ जून, २०२४ रोजी स. १०.३० वा. (भाप्रवे) किंवा नामदार न्यायाधिकरणाकडून पुढे निर्देश दिलेल्या प्रमाणे त्यानंतर होणार आहे.

कोणतीही व्यक्ती सदर याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास, त्यांनी याचिकाकर्त्या कंपनीच्या वकिलांना त्यांच्या खाली दिलेल्या पत्त्यावर अशा हेत्विषयीची एक सूचना त्या व्यक्तीच्या/व्यक्तीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विकलांच्या सहीने व्यक्तीच्या संपूर्ण नाव आणि पत्त्यासह पाठवावी (**''सूचना''**). कोणतीही व्यक्ती याचिकेला कुठे विरोध करू इच्छिते, विरोधाची कारणे किंवा याचिकेच्या विरोधात वापरायच्या उद्देशाने असलेल्या प्रतिज्ञापत्राची एक प्रत नामदार न्यायाधिकरणाकडे सादर केली पाहीजे आणि त्याची एक प्रत, सूचने सोबत याचिकाकर्त्या कंपनीच्या वकिलांकडे सादर करावी. सूचना, विरोधाची कारणे आणि/किंवा याचिकेच्या विरोधात वापरायच्या उद्दशाने असलेल्य प्रतिज्ञापत्राची एक प्रत याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांकडे, सदर याचिकेच्या सुनावणीसाठी ठरलेल्या तारखेपूर्वी किमान २ (दोन) कामाचे दिवस अगोदर पोहोचली पाहीजे.

सर्व निशाणींसह याचिकेची एक प्रत, सदर याचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित सदर तारखेपूर्वी किमान २ (दोन) कामाचे दिवस अगोदर लेखी विनंती केल्यावर, त्यासाठीचे विहित शुल्क प्रदान केल्यावर ती पाहीजे असलेल्या कोणत्याही संबंधित व्यक्तीस याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांकडून पुरवण्यात येईल.

मे, २०२४ च्या ह्या २१ व्या दिवशी दिनांकित.

सही/-

आर्गस पार्टनर्स साठी

मो.: +९१ ९८८३३२८८९५

ॲडव्होकेटस ११, १ ला मजला, फ्री प्रेस हाऊस,

२१५, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१, महाराष्ट्र

ई मेल: kiran.sharma@argus-p.com

याचिकाकर्त्या कंपनीसाठी वकील



SION CIRCLE, MUMBAI-400022 ${\bf Email: sion@indianbank.co.in, Website: www.indianbank.in}$

022-24076104 / 24093722 POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

[Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] Whereas

The undersigned being the Authorised officer of the Indian Bank, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 11.03.2024 calling upon the borrowers Mrs. Jisa Richard and Mr. Richard Jose to repay the amount mentioned in the notice being Rs. 3489703/thirty four lac eighty nine thousand seven Hundred and three Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules, on this date.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Indian Bank for an amount of Rs. 3489703/- and interest and other charges thereon from date of demand notice.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of section (13) of the Act, in respect of the time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property:

Flat No. 803, B WING, BUILDING NO. 2, YASH ENCLAVE, SHIVAJI NAGAR, KUMBHARKHAN PADA, DOMBIVALI WEST, SUBHASH ROAD, Near SANKESHWAR PADA, Thane-421202 SURVEY NO. 341, NEW SUEVEY NO. 78H4, SHIVAJI NAGAR as

given in the schedule hereunder belonging to no. 1 and 2 Carpet area 635 sq.feet EAST-SURVEY NO. 76, WEST SURVEY NO. 79, NORTH SURVEY

NO. 78. SOUTH SURVEY NO. 78. Date: 21.05.2024

Place: Sion, Mumbai Indian Bank

MPIL CORPORATION LIMIT

CIN: L74299MH1959PLC163775 Regd. Office: Udyog Bhavan, 2nd floor, 29, Walchand

Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Tel: +91 022 2262 2316 Website: www.mpilcorporation.com Email: cs@mpilcorporation.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

						(₹ in La
Sr.		C	uarter Ende	d	Year I	Ended
No	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
		(Audited)	(Un-audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income From Operations (Net)	37.00	37.00	123.00	138.00	231.00
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional and/ or extraordinary items)	(61.00)	(1.00)	75.00	(58.00)	100.00
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/ or extraordinary items)	(61.00)	(1.00)	64.00	(58.00)	85.00
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/ or extraordinary items)	(61.00)	(1.00)	64.00	(58.00)	85.00
5	Other Comprehensive income (after tax)	-	-	-	-	-
6	Total Comprehensive income (after tax)	-	-	-	-	-
7	Equity Share Capital	57.00	57.00	57.00	57.00	57.00
8	Earning per shares (of ₹ 10/- each) not annualized					
	Basic ₹	(10.70)	(0.18)	11.23	(10.20)	14.88
	Diluted ₹	(10.70)	-	11.23	(10.20)	14.88

Place: Mumbai

Date: May 21, 2024

The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI(Listing Obligations and Disclosutre Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock

Exchange website www.bseindia.com and on our website www.mpilcorporation.com

This statement has been prepared in accordance with the companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 and Companies (Indian Accounting Standard) Accounting Rules, 2016

No

For MPIL Corporation Limited

Chairmai DIN: 00062453

EPIC ENERGY LIMITED

Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.in, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR FORTH QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2024

(₹ In Lakhs)

				(\ III Lakiis
	Particulars	Quarter Ended 31.03.2024	Year Ended 31.03.2024	Quarter Ended 31.03.2023
		(Audited)	(Audited)	(Audited)
(1)	Total Income from operations (net)	151.98	308.53	27.52
(2)	Net Profit (+)/Loss (-) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	23.62	32.35	(33.56)
(3)	Net Profit (+)/Loss (-) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	23.62	32.35	(33.56)
(4)	Net Profit (+)/Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	24.50	36.10	(32.54)
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	24.50	36.10	(32.54)
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)	(47.03)	(47.03)	(83.13)
(8)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			
·	(i) Basic	0.34	0.50	(0.45)
	(ii) diluted	0.34	0.50	(0.45)

Note: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Finacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format are available on the website of the Bombay Stock Exchange i.e.

for EPIC ENERGY LIMITED

(₹ in Lakhs)

Navi Mumbai Sd/-18.05.2024 Director

STANDALONE

SPEEDAGE COMMERCIALS LIMITED

CIN - L51900MH1984PLC034503

Regd. Office: 301 and 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai – 400 058. Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796

E-mail: speedagecommercial@gmail.com • Website: www.speedagec STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH 2024

Authorised Officer

	(K in Lakhs) (Except Earning Per Share)										
_		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended						
Sr.	PARTICULARS	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023						
No.		Audited	Audited	Audited	Audited						
1.	Total Income from Operations (Net)	191.60	3.11	1,775.60	258.92						
2.	Net Profit / (Loss) for the Period										
	(before Tax and Extraordinary items)	188.26	(0.22)	1,759.65	243.10						
3.	Net Profit / (Loss) for the Period before Tax										
	(after Extraordinary items)	188.26	(0.22)	1,759.65	243.10						
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax										
	(after Extraordinary items)	141.20	(0.18)	1,316.33	181.88						
5.	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit for the period (after tax) and										
	other Comprehensive Income (after tax)]	(1,349.76)	(771.23)	4,530.38	(2,254.16)						
6.	Paid-up equity share capital (Face value of ₹10/- each)	98.00	98.00	98.00	98.00						
7.	Reserves excluding revaluation reserves										
	(as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	13,170.06	8,639.68						
8.	Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised)										
	Basic & Diluted	14.41	(0.02)	134.32	18.56						

- 1. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results of the Company for the Quarter and Year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Results of the Company are posted on Company's website (www.speedagecommercials.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the company's shares are listed.
- 2. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 21st May,2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable For Speedage Commercials Limited

Place: Mumbai

Aditya Santosh Srivastava

SHERATON PROPERTIES & FINANCE LIMITED CIN - L45202MH1985PLC036920

Regd. Office: 301 and 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai – 400 058. Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796

E-mail: sheratonproperties@gmail.com • Website: www.sheratonproperties.in STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH 2024

			(₹ in I	Lakhs) (Except E	arning Per Share)
		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
Sr.	PARTICULARS	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
No.		Audited	Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations (Net)	275.96	1.95	2,513.83	356.92
2.	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	273.00	(1.71)	2,496.72	339.77
3.	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	273.00	(1.71)	2,496.72	339.77
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	204.36	(1.29)	1,868.50	254.26
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(1,899.37)	(1,076.75)	6,280.10	(3,156.85)
6.	Paid-up equity share capital (Face value of ₹10/- each)	120.00	120.00	120.00	120.00
7.	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	18,419.02	12,138.92
8.	Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised) Basic & Diluted	17.03	(0.11)	155.71	21.19

- 1. The above is an extract of the detailed format of Standalone Audited Financial Results of the Company for the Quarter at Year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations at Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Year ended Results of the Company a posted on Company's website (www.sheratonproperties.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) whe the Company's shares are listed.
- 2. The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 21st May,2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the For Sheraton Properties & Finance Limited

Place: Mumbai Date: 21st May, 2024

Aditya Santosh Srivastava DIN:07250865

: 1

Read, Office: Flat No.1, Ground Floor, Harsh Apartment, Plot No.211, Sector-28, Vashi, Navi Mumbai-400703 CIN:L17110MH1892PLC000089 E-mail ID:standardgrievances@rediffmail.com Website: www.standardindustries.co Tel: 61391200/01/02

Statement of Consolidated Audited Results of Standard Industries Limited for the quarter and year ended March 31, 2024

CONSOLIDATED Current Previous Quarter ended **Particulars** March March 31, 2024 31, 2023 31, 2023 31, 2024 31, 2023 Jnaudited 2,690.08 690.09 528.47 511.91 443.70 (568.26)(262.81)(510.70)443.70 (262.81)(510.70)(568.26)

2,123.37 1 Total income from operations (net) 2 Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 2,365.82 2.365.82 Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 998.86 (262.81)(560.70)(13.10)2,165.82 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] 932.49 (263.17)(550.97)2,174.47 (80.56)Equity Share Capital 3216.45 3216.45 3216.45 3216.45 3216.45 10.424.37 7 Other Equity (Excluding Revaluation Reserve) 11.502.02 Earnings Per Share (of ₹5/- each) for continuing and discontinued operations) 1.55 (0.41)(0.87)(2) Diluted 3.37 EPS is not annualised for the guarter ended March 31, 2024, guarter ended December 31, 2023 and guarter ended March 31, 2023.

The Financial details on standalone basis are as under:

(₹ in Lakhs)

Sr		q	uarter ended	I	Current Year ended	Previous year ended
No	. Particulars	March 31, 2024 Audited	December 31, 2023 Unaudited	March 31, 2023 Audited	March 31, 2024 Audited	March 31, 2023 Audited
1	Total income from operations (net)	502.58	275.47	433.78	1905.48	1591.65
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	377.41	(302.58)	(477.78)	(758.15)	2,228.60
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	931.92	(302.58)	(527.78)	(203.64)	2,028.60
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)]	863.09	(302.88)	(517.87)	(273.37)	2,037.51
No	tes to Consolidated Audited Results for the quarter and year ended March 31, 2024.		•			

- The above results have been reviewed by the Audit Committee and are approved by the Board of Directors of the Company at their meeting held on May 21, 2024. The statutory Auditors of the Company have expressed unqualified opinion on these Financial Reults
- The above financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act $2013\,read\,with\,Companies\,(Indian\,Accounting\,Standards)\,Rules\,as\,amended\,from\,time\,to\,time.$
- The Group had opted Tax U/s. 115BAA applicable to Domestic Companies w.e.f. Financial year 2021-2022 and accordingly, tax expenses have been calculated and provided for
- The Group has not recognised deferred tax assets on all deductible temporary differences based on the certainty and virtual certainty requirement as per Ind AS 12 Income taxes. Standard Industries Limited has an Apartment Building with Free hold land situated at Prabhadevi, Mumbai-400025. Standard Industries Limited is exploring various opportunities available for enhancing the value of the property. Accordingly, the Net Written Down Value (Net of Block) of ₹ 479.19 lakhs is transferred from "Property, Plant and Equipment" and
- "Investment property" accounts respectively to Property Under Development (Stock in trade) The Board of Directors of Standard Industries Limited in their meeting held on March 15, 2024 has declared Interim Dividend of Re. 0.50 per Equity Share of ₹ 5/- each (10 % on the fac value of ₹5/- each). The same is paid on April 12th, 2024.
- The Board of Directors of Standard Industries Limited , in their meeting held on May 21, 2024, has recommended a Final Dividend of Rs. 0.55 per equity share of ₹ 5/- each (11% on the face value of Rs.5/- each), which is subject to approval of Shareholders in the Annual General Meeting.
- Standard Industries Limited has not accounted for the Final Dividend as a liability as per Ind AS 10 as the dividend is declared after the reporting period The code of Social Security, 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-employment benefits has been notified in the Official Gazatte on 29th September 2020. The draft rules have been released on November 13, 2020 and suggestions invited from stakeholders are under consideration by the Ministry. The impact of the change will be reassessed and accounted in the period in which said rules are notified for implementation.
- The figures of the last quarter are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the third quarter or
- The above is an extract of the detailed format of financial results for Quater and Financial Year ended March 31, 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the Year ended March 31, 2024 is available on the website of the $Company \ i.e.\ www.standard industries. co\ and\ also\ on\ the\ websites\ of\ the\ Stock\ Exchanges\ i.e.\ www.bseindia.com\ and\ www.nseindia.com\ and\ www.$ Standard Industries Limited has created an e-mail ID viz., standardgrievances@rediffmail.com exclusively for the purpose of registering complaints by investors.

12 Corresponding figures for the previous year/period have been regrouped/rearranged wherever necessary.

By Order of the Board of Directors (D.H.Parekh) **Executive Director**

(Rs. in Lakhs)

Mumbai May 21, 2024

DIN 00015734 M 9 A

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public

at large that My clients being the prospective purchasers of the premises as more particularly described in the Schedule hereunder written and have instructed me to ake a issue this Public Notice Any person/s having any claim against in to or upon the said property or any part thereof by way of sale nheritance, agreement, contract, mortgage, easement, gift, lease lien, charge, trust, right of residence maintenance or otherwise howsoeve are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at their office at 302, Floor, 58 West Building, S.V.Road, Andheri (West) Mumbai 400058 within 14 days from the date hereof failing which i shall/will be concluded that they purpose of development and reference to such claim and the claim and/or objection, if any, shall be considered as waived or abandoned.

THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO

ALL THAT FLAT bearing Flat No. 3 1st Floor, admeasuring 770 sq.f Carpet Area, together with the said ive shares of Rs.50/- each to the Transferor herein having distinctive Nos. 11 to 15 (both inclusive) vide Share Certificate No. 3 dated 10th July, 1970 lying being and situated at New Creation Co-Operative Housing Society Limited building ying being and situated at Plot No 3. 4 and 5. C.T.S No. E-777 5th Road Khar (West), Mumbai 400052 Village- Bandra, Taluka-Andher within the Registration District of Mumbai Suburban, Bandra.

Nitesh R. Mishra Advocate.

HINDUSTAN FOODS LIMITED

CIN: L15139MH1984PLC316003

Registered Office: Office No. 3, Level-2, Centrium, Phoenix Market City, 15, LBS Road, Kurla (West), Mumbai, Maharashtra 400070 Tel: +91 22 69801700 | Website: http://hindustanfoodslimited.com | Email: investorrelations@thevanitycase.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31. 2024

				Consolidated					Standalone		
Sr. No.	Particulars	Three Months ended on 31.03.2024 (Audited)	Three Months ended on 31.12.2023 (Unaudited)	Three Months ended on 31.03.2023 (Audited)	For the year ended on 31.03.2024 (Audited)	For the year ended on 31.03.2023 (Audited)	Three Months ended on 31.03.2024 (Audited)	Three Months ended on 31.12.2023 (Unaudited)	Three Months ended on 31.03.2023 (Audited)	For the year ended on 31.03.2024 (Audited)	For the year ended on 31.03.2023 (Audited)
1	Total income from operations (net)	73,096.34	72,914.92	65,969.98	2,75,471.25	2,59,813.06	61,970.81	64,307.80	59,485.99	2,38,137.34	2,38,319.80
2	Net Profit /(Loss) for the period (before tax, exceptional items)	2,770.75	2,898.77	3,097.20	11,741.41	10,450.91	1,912.38	2,845.08	2,544.50	9,626.17	9,641.40
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after exceptional items)	2,770.75	2,898.77	3,097.20	11,741.41	10,450.91	1,912.38	2,845.08	2,544.50	9,626.17	9,641.40
4	Net Profit /(Loss) for the period after Tax (after exceptional items)	2,294.06	2,203.25	2,022.50	9,301.72	7,111.71	1,635.54	2,258.54	1,632.26	7,827.81	6,451.35
5	Total Comprehensive Income for the period										
	(Comprising Profit /(Loss) for the period (after tax)										
	and other Comprehensive Income (after Tax))	2,400.84	2,212.58	1,979.43	9,426.03	7,080.04	1,709.12	2,267.52	1,593.67	7,919.35	6,417.46
6	Equity Share Capital (face value of Rs. 2/- each)	2,291.47	2,254.86	2,254.86	2,291.47	2,254.86	2,291.47	2,254.86	2,254.86	2,291.47	2,254.86
7	Other equity (excluding revaluation reserves as shown in										
	the Audited Balance Sheet of the year)				62,321.61	35,238.17				60,544.29	34,967.51
8	Basic EPS (face value of Rs. 2/- each) (* not annualised)	2.01*	1.95*	1.79*	8.23	6.31	1.44*	2.00*	1.45*	6.92	5.72
9	Diluted EPS (face value of Rs. 2/- each) (* not annualised)	2.01*	1.94*	1.79*	8.23	6.31	1.44*	1.99*	1.45*	6.92	5.72

Place: Mumbai

Date: May 21, 2024

The above audited Financial Results were reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on May 21, 2024.

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Financial Results is available on the website of the Company: www.hindustanfoodslimited.com and on the website of the BSE Ltd.: www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd: www.nseindia.com

For HINDUSTAN FOODS LIMITED

SAMEER R. KOTHARI **Managing Director** DIN: 01361343